



GG ENGINEERING LTD.

(An Authorized OEM for Tata Motors Limited)

An ISO 9001: 2015 Certified Company

04th November, 2021

To Manager (CRD) **BSE** Limited P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Ref: Script Code- 540614

Sub.: Compliance under Regulation 30 & 47 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam

Pursuant of Regulation 30 & 47 read with Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, We Enclosed herewith the copy of the advertisement for Un-audited Financial Result for the Quarter and year ended on 30th September, 2021 which has been approved by the Board of Directors at their Board Meeting held on Tuesday 3rd November, 2021 at 12.00 P.M at Registered Office of the Company, Office No. 203,2nd Floor, Shivam Chambers Coop Soc Ltd. S.V Road, Goregaon West, Near Sahara, Mumbai-400104.

The Financial Results were published in "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshdeep" (Marathi Newspaper), on 04th November, 2021.

This is for your information and records.

Thanking you, Yours faithfully, For G G Engineering Limited

Vinod Beriwal **Managing Director**

(DIN: 01817948)

Works : 715/716, G.I.D.C. Palej, Dist. Bharuch, Gujarat - 392220, INDIA. Telefax: +91 2642 277720 E-mail: info@ggengg.in Website: www.ggengg.in

Regd. Off.: Office No: 203, 2nd Floor, Shivam Chambers Co-op Soc, Near Sahara, S. V. Road, Goregaon (west), Mumbai - 400104.

CIN No.: 128900MH2006PLC159174

Read Daily Active Times

NOTICE

Late Sapan Azad Therval, a Men Paradise Park Bldg. No. 4,5,6 Co-op. Housing Society Ltd.. having, address at Survey No. 88A/369B/3&4 (Plot Al) H. No.1,2 &4, Behind New Viva College, Villege Bolinj, Virar West, Dist. Palghar-401303 and holding Flat No. 6/C/403 in the building of the society, died on 14.09.2021 without making any

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the decease Member in the Capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If No claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such a manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society during it's the office hours from the date of publication of the notice till the date of expiry o ts period.

Chairman / Secretary
Paradise Park Bldg. No. 4,5,6 Co-op. Hsg. Soc. Ltd
Virar West

RELIGARE HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD.

Regd. Office : P-14 45/90, P-Block, First Floor, Connaught Place, New Delhi –110001. Central Office: Plot No A-3, 4 & 5, 2nd floor, Prius Universal, Sector 125, Noida, Uttar Pradesh -201301

13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on the as per mentioned date.

Name and address of the

Borrower/Guarantor/Mortgagor

Deepak Jagat Singh S/o Jagat Singh, R/o: Room No. 4, New Jiydan

Darshal Chawl, Manvelpada Road, Behind Ganesh Nagar, Manvelpada

Virar East Thane Maharashtra-401302, Also At: Utkarsha Enterprises

215, Padmibai Tower Near Railway Station Subway, Manvelpada Road

Geeta Jagat Singh W/o Jagat Singh, R/o: Room No.4, New Jivdan

Darshal Chawl, Manvelpada Road, Behind Ganesh Nagar, Manvelpada,

Virar East Thane M.H.-401302, Also At: Dr. Bhavana Shah Fitness Care

Pvt. Ltd. Emperor, 2nd Floor Above Allahabad Bank Babhai Naka, L. trd

Borivali, Santosh Narendra Kadam, R/o: Room No.5, Gokul Nagai

Manvelpada Road, Opp. Don Bosco Church Ganesh Nagar, Virar East

Mahesh Shivram Dike S/o Shivram, R/o: 408, Sai Akansha Sadan Baronda Nagar, Phoolpada Road Behind Bmc Marathi School Gandhi Chowk, Virar

East, Maharashtra-401309, **Also At:** Powertech Consultants India Pvt Ltd

19, 5th Floor, Radha Apartment, Telli Galli, Opp. City Point, Andheri East Mumbai Maharashtra-400069, **Also At:** Flat No. 001, Ground Floor Sai

Manasi Mahesh Dike W/o Mahesh Dike, R/o: 408, Sai Akansha Sadan Baronda Nagar, Phoolpada Road Bhind BMC Marathi School Gandhi

Chowk, Virar East, Palghar Thane Maharashtra-401309, **Also At:** Sai Ganesh

Enterprises Sai Ganesh Apt, Bhaichandra Patil Nagar, Near Ganesh Mandir, Phoolpada, Virar (E), Palghar. M.H. -401305, **Also At:** Flat No.001, Ground

R/o: Room No. 4, Jai Bhawani Chawl Chandansar Road, Near Shani Mandii

Also At: Flat No. 001, Ground Floor Sai Ganesh Apartment Village Virar

R/o Room No 04, Amresh Singh Chawl, Safed Pool, K.A. Road, Sak

Also At: Durgesh Enterprises, Bengal Cutting Work Gala No 14,

Amresh Singh Chawl, Kurla Andheri Road, Safed Pool, Andheri Fast

Also At : S.No. 201, H. No. 1 At Village Dawadi, Taluka Kalyan, Dist

Thane Within The Limits Of Grampanchayat Dawadi, Within The Regr

R/o Room No 04, Amresh Singh Chawl, Safed Pool, K A Road, Saki

BIL ENERGY SYSTEMS LIMITED

Registered Add: B-11, Viral Shopping Center, Mantriwadi Sainath

Road, Malad (West) Mumbai City MH 400064 IN

CIN: L28995MH2010PLC199691

NOTICE Pursuant to regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board

of Directors of the Bil Energy Systems Limited will be held on Friday, 12th November

2021 at B-11, Viral Shopping Center, Mantriwadi Sainath Road Malad (West) Mumbai City MH 400064 IN at 01.00 p.m. to consider and approve, interalia, the Unaudited financial results for the quarter and half year ended on 30th September, 2021 and other ancillary matters. The Notice is also available on the website: www.bilenergy.com

loor Sai Ganesh Àpartment Village Virar, Virar (East), Taluka Vasai,

Uday Madhukar Kanerkar S/o Madhukar Shivram Kanerkar,

Gaskopari, Virar East, Palghar Thane Maharashtra-401309.

Ram Amresh Singh S/o Amresh Durgaprasad Singh

Naka, Andheri East, Mumbai Maharashtra-400072,

Loan No. XMHDVIR00110281

Mumbai Maharashtra-400070

Loan No. XMHDVIR00072974

www.bseindia.com and www.nseindia.com.

Place : Mumbai

Date: 01-11-2021

Date: 03/11/2021

Place: Mumbai

Dist Thane & Sub Sub Regn Kalyan &

Sunita Ram Singh W/o Ram Amresh Singh

Naka Andheri Fast Mumbai Maharashtra-400072

Thane Maharashtra-401309, Loan No. XMHDVIR00109394

Ganesh Apartment Village Virar, Virar(east), Taluka Vasai,

Virar East Thane Maharashtra-401302,

POSSESSION NOTICE [(Appendix IV) Rule 8(1)]

Whereas the undersigned being the Authorized officer of Religare Housing Development Finance Corporation Limited (RHDFCL), a

Housing Finance Company registered with National Housing Bank (fully owned by Reserve Bank of India) under the provision of th

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 OF 2002) (hereinafter

referred to as "RHDFCL") and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest

(Enforcement) Rule, 2002 issued a Demand Notice to the following ("The Borrower") and (The Co-Borrower) to repay the amount

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigner. has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of sectio

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the propert

"The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "RHDFCL"

together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall no

Date and Amount of

26/06/2021

26/06/2021

₹ 21.56.759.3

will be subject to the charge of "RHDFCL" for the amounts and interest thereon mentioned against account herein below.

be sold or transferred by "RHDFCL" and no further step shall be taken by "RHDFCL" for transfer or sale of the secured assets.

mentioned in the notice along with interest and the other charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

जाहिरात

में. हॉटेल धनराज, एफएल-३/८, ही अनुज्ञप्ती लिकिंग रोड, ब्रांद्रा (प) मुंबई येथे कार्यरत असून मे. हॉटेल धनराज एफएल-३/८, लिंकींग रोड, बांद्रा (प) मुंबई ही अनुज्ञप्ती श्री अजय शहा व श्रीमती धनवंती शिवचरण शहा यांचे नावे कार्यरत आहे. मात्र श्री अजय शहा यांनी त्यांचे जास्तीच्या वयोमानामुळे /प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचे नाव कमी करण्याची विनंती केली आहे. तसेच अनुज्ञप्तीचे दसरे भागीदार श्रीमती धनवंती शिवचरण शहा यांचे निधन झाल्यामुळे त्यांचेही नाव कमी करून सदर अनुज्ञप्तीमध्ये श्री विशेष अनिल शहा व श्रीमती प्रभा अनिल शहा यांचे नाव समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. तरी सदर प्रकरणी कोणाची काहीही हरकत असल्यास सदरील जाहिर नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून (१५) दिवसांच्या आत मा. अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरे, जुने जकात घर, तळ मजला शहीद भगतिसंग मार्ग मुंबई-२३ यांच्याशी संपर्क साधावा. प्रस्तुत प्रकरणी जर वरील मुदतीत याबाबत कोणाचा लेखी आक्षेप आला नाही तर सदर अनुज्ञप्तीमधून श्री. अजय शहा व दिवंगत भागीदार श्रीमती धनवंती शिवचरण शहा यांचे नाव कमी करून सदर अनुज्ञप्तीमध्ये श्री विशेष अनिल शहा व दिवंगत भागीदार श्रीमती धनवंती शिवचरण शहा यांचे नाव कमी करून सदर अनुज्ञप्तीमध्ये श्री. विशेष अनिल शहा व श्रीमती प्रभा अनिल शहा यांचे नाव समाविष्ट करण्यात येईल याची संबंधितांना नोंद घ्यावी.

> सही/-अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई, उपनगरे.

> > RELIGARE HOME LOANS

Schedule of Property

All That Piece And Parcel of Property

Bearing Flat No.003, Adm. 325

Sq.Ft Built Up Area on The

Ground Floor of The Building

Known As 'Sai Ganesh Apartment

on The Land Bearing S. No. 129

H. No. 7/1 Village Virar, Vira

Palghar, Within The Limits of

Vasai Virar Shahar Maha

Nagrapalika & Sub-registra

Office At Vasai. Date of Symboli

All That Piece And Parcel of

Property Bearing Flat No.001

Adm. 487 Sq. Ft. Built Up

Area on The Ground Floor of

The Building Known As 'Sai

Ganesh Apartment' on The

Land Bearing S. No.129, H

No.7/1 Village Virar, Virar

(East), Taluka Vasai, Dist.

Palghar, Within The Limits of

Vasai Virar Shahai

Mahanagarpalika & Sub

registrar Office At Vasai.

Possession: 01-11-2021

All That Piece And Parcel Of

Proerty Bearing Flat No. 201

Admeasuring 975 Sq Ft Built Up

he 2nd Floor In 'c' Wingof T

Building Known As Om Sainath

Residency, Situated On The

Land Bearing Survey No. 121

Hissa No.1, Village Dawadi

Taluka Kalyan, Dist. Thane

Within The Limts O

Grampanchayat Dawadi, Withi The Registration Dist. Thank

And Sub-registration Kalyan.

Date of Symbolic Possession

Authorised Office

Date of Symbolic

Possession : 01-11-2021

₹ **11,43,756.26** (East), Taluka Vasai, Dist,

SHALIMAR PRODUCTIONS LIMITED Email: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC228508

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 11th November, 2021, at the Registered Office of the Company, inter-alla, to consider and approve the Unaudited Financial Results for the Second quarter and Half year ended 30" September, 2021 along with other business, if any. This information is also available on the website of BSE Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company - www.shallmatepro.com. NOTICE

For Shalimar Productions Limited Date: 04.11.2021 (Tilokchand Kothari) Director - DIN: 00413627

JYOTI STRUCTURES LIMITED

CIN NO.: L45200MH1974PLC017494
Regd. Office: Valecha Chambers, 6th Floor, New Link Road, Andheri West, Mumbai 400053
Tel.: (91-22) 4091 5000 • Email: investors@jsl.co.in • Website: www.jyotistructures.in Notice is hereby given that, pursuant to Regulation 29, 33 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of Jyoti Structures Limited will be held on Wednesday, November 10, 202

through Video Conferencing (MS Team), inter alia to consider, approve and take on record following matters: 1. Standalone and Consolidated Unaudited Financial Results together with its Limited Review Report for the Quarter Ended June 30, 2021

For Jyoti Structures Limite Sonali K. Gaikwa Date: November 3, 2021

G G ENGINEERING LIMITED

(CIN- L28900MH2006PLC159174) Registered Office: Office No. 203, 2nd Floor, Shivam Chambers Coop Soc Ltd.

2. Any other matter with the permission of the Chairperson

S.V Road, Goregaon West, Near Sahara Apartment, Mumbai - 400104

Tel. No: - +91-22-49241267; Email: gglimited@ggengg.in; Website: www.ggengg.ir STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2021

Sr.		S	STANDALON	E	CONSOLIDATED			
No.		Quarter	Corresponding		Quarter	Corresponding		
	PARTICULARS	ended	Quarter	ended	ended	Quarter	ended	
		on	ended on	on	on	ended on	on	
		30.09.2021	30.09.2020	31.03.2021	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations(net)	613.12	837.41	2778.23	692.94	1099.41	3751.35	
2	Net Profit/loss for the period							
	(before Extra ordinary items & tax)	3.09	2.55	20.84	-57.25	23.5	-79.08	
3	Net Profit/loss before tax							
	(after Extra ordinary items)	3.09	2.55	20.84	-57.25	23.5	-79.08	
4	Profit after Tax	3.09	2.55	16.82	-59.59	23.5	-82.02	
5	Equity Share Capital	5155	1031	1031	5155	1031	1031	
6	Earnings Per Share of Rs.10 Each							
	(Not Annualised)	-	-	-	-	-	-	
	(a) Basic (Rs.)	0.02	0.02	0.18	-0.06	0.23	-0.78	
	(b) Diluted (Rs.)	0.02	0.02	0.18	-0.1	0.23	-0.78	

Notes:

The financial results were reviewed by the audit committee and approved by the Board of directors at its meeting held on November 02, 2021.

The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results that is filed with the Stock Exchange U/R 33 of the SEBI(LODR) Regulation, 2015.

The full format of the Quarter ended on 30th September, 2021 is available on the Websites of

www.bseindia.com and www.ggengg.in

By order of the Board For G G Engineering Limited

> Vinod Beriwal (Managing Director) DIN:01817948

Place : Mumbai Date :03/11/2021



Thane Bharat Sahakari Bank Ltd., (Scheduled Bank)

Recovery & Legal Department Rimzim Apartment, Gr. Floor, Baji Prabhu Deshpande Marg, Vishnu Nagar, Naupada, Thane (W) - 400602. Tel. 022-25371028

DEMAND NOTICE U/s. 13(2) of SARFAESI Act, 2002

The Authorised officer of the Bank has issued demand notice in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002, to the below mentioned borrower(s) demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details Hence this publication of the notice is made for notice to the following borrower;

Borrower(s) & Guarantors Name	NPA & 13(2) Notice Date	Principal o/s.	Interest o/s.	Penal Int. O/s.	Other Chg. O/s.	O/s. Amount as on 30/09/2021
M/s. Mangal Diamond (Prop. Mr. Abhay S. Jain) (Borrower) (Loan A/c No. 11/2423/91) Guarantors: 1) Mrs. Kanta Abhay Jain 2) Mr. Prakashchandra Ratanlalji Kharwad 3) Mr. Vinod S. Chordia Mortgagor: Mr. Abhay Surendrakumar Jain & Mrs. Kanta Abhay Jain	28/06/2021 16/10/2021	3,33,43,475.22	24,61,782.00	3,54,173.00	1,885.50	3,61,61,315.72
Mr. Abhay Surendrakumar Jain (Borrower) (Loan A/c No. 11/2417/151) Guarantors: 1) Mrs. Kanta Abhay Jain 2) Mr. Prakashchandra Ratanlalji Kharwad 3) Mr. Vinod S. Chordia Mortgagor: Mr. Abhay Surendrakumar Jain & Mrs. Kanta Abhay Jain	28/06/2021 16/10/2021	8,53,581.00	57,192.00	310.00	500.00	9,11,583.00
Mr. Abhay Surendrakumar Jain (Borrower/Mortgagor) Mrs. Kanta Abhay Jain (Co- Borrower/Mortgagor) (Loan A/c No. 11/2401/80) Guarantors: 1) Mr. Prakashchandra Ratanlalji Kharwad 2) Mr. Vinod S. Chordia	28/06/2021 30/10/2021	33,99,415.50	4,23,741.00	610.00	500.00	38,24,266.50

Description of Secured Asset(s)

Flat No. A/7, Ground floor, admn. 500 Sq.ft. (built up) in Anupam Building 'A', in the society known as "Western India CHS. Ltd.", situated on land bearing CTS No. 2267 of Kirol Village, Ghatkopar (East), Mumbai – 400086 owned by Mr. Abhay Surendrakumar Jain & Mrs Kanta Abhay Jain

Flat No. 801, 8th floor, admeasuring 946 Sq.ft. with Car parking Space lying in "Magadh", Neelkanth Kingdom, situated on land bearing Plot No. 29/1 to 29/5 of Suburban Scheme No. 1 of Kurla Kirol, comprising of CTS No. 237, 237/1, 237/2, 237/3 of Village Kirol and bearing CTS No. 634 of Village Kurla (Part) II at Nathani Road, Vidyavihar (West), Mumbai – 400086 owned by Mr. Abhay Surendrakumar Jain 8 Mrs. Kanta Abhay Jain

Borrower(s)/mortgagor are hereby informed that Authorised Officer of the Bank shall, under provision of SARFAESI Act, will take possession and subsequently auction the mortgaged property/properties as mentioned above after 60 days from the date of Demand Notice issued u/s. 13(2). The borrower(s)/mortgagor are also prohibited under section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise, the said secured asset(s) stated above without obtaining written consent from the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrower(s)/mortgagor is/are advised to collect Original Notice issued u/s. 13(2) from the

Date: 03/11/2021 Place: Thane

Authorised officer Thane Bharat Sahakari Bank Ltd., Thane

M/s Religare Housing Development Finance Corporation Ltd.

· N1-11-2021

MODELLA WOOLLENS LIMITED CIN: L17120MH1961PLC012080

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEP, 2021

owner of Flat No C/207, 2nd Floor, in Ghanshyam Complex Co-operative Housing Society Ltd. Netaji Subhashchandra Bose Road, Vishnu Nagar, Dombivli (West), Dist-Thane that the original registration receipt bearing No.P-4066/1991 dated 06/09/1991 in respect of agreement Executed between M/s. Triveni Developers and Shri Dharamanna Nemanna Kusanale in respect of the said flat is misplaced and not traceable. The complaint is lodged Sunanda K. Pujari to Vishnu Nagar, Police Station, Dombivli (West). under no 1018/2021 and police station issued Missing Certificate on 26/10/2021. Originally Krishnarao N. Pujari was the owner of Flat No. C/207 and member of Ghanshyam Complex Co-operative Housing Society Ltd., Dombivli (west Dist. Thane who expired on

PUBLIC NOTICE

Notice as per information given by Smt. Sunanda K. Pujari who is the present one of the

24/06/2016 leaving behind Smt. Sunanda K. Pujari wife Shri. Avadhoot K. Pujari, Shri Kuldeep Krishnarao Pujari (sons) & Mrs. Deepali Yogesh Raikar (nee) Deepali Krishnara Pujari (daughter) as the only Class 1 legal heirs as per Hindu Succession Act. After completion of due procedure of law, the society has transferred the shares bearing Share Certificate No. 53 vide Shares Nos 261 to 265 in the name of Smt. Sunanda K Pujari

Smt. Sunanda K Pujari has entered into Agreement for Sale of the said flat with Shri. Mohit Vasant Sanghvi vide Agreement for Sale dated 21/10/2021 registered with Sub Registrar, Kalyan-3 under no. 11687/2021 dated 21/10/2021. Shri. Avadhoot K. Pujari, Shri. Kuldeep Krishnarao Pujari (sons) & Mrs. Deepali Yogesh Raikar (nee) Deepali Krishnarao Pujar (daughter) and legal heirs of deceased Krishnarao N. Pujari have signed as Confirming Part If any person / persons finds above mentioned original registration receipt and or have an

type of right such as Lien, mortgage, maintenance, gift sale, purchase or being legal heir of deceased Krishnarao N. Pujari. any type of charge over the said flat, he/she/they shall inform the same in writing within 15 days of publication of this notice at below mentioned address If any objection is not received within given period, my client will complete the transaction and the objection received thereafter shall not be entertained.

Date :-. 03/11/2021

A/5, Sanyogita Society, Pt. Deendayal Road, Anand Nagar, Dombivli (West). Dist-Thane

sd/-(Beena M. Sansare)

For Bil Energy Systems Limited

Suresh Sakharam More

DIN: 06873425

Registered Office: 4 C, Vulcan Insurance Building, Veer Nariman Road, Churchgate, Mumbai 400020 E-mail: modellawoollens@gmail.com, Website: www.modellawoollens.com Phone: 022-22047424

(Rupees in Lak						
Sr.	Particulars	Quarter	Ended	Year to date Figure		
No.		30.9.2021	30.6.2021	30.09.2021	30.09.2020	
			(Unau	dited)		
1	Total Income from Operations	-	-	-	-	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items).	15.35	10.74	26.10	3.44	
3	Net Profit/(Loss) for the period before tax(after Exceptional and/orExtraordinary items).	15.35	10.74	26.10	3.44	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items).	11.55	8.04	19.60	3.44	
5	Total Comprehensive Income for the period[Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	11.55	8.04	19.60	3.44	
6	Equity Share Capital	91.00	91.00	91.00	91.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited	-	-	-	-	
8	Balance Sheet of the previous year Earning Per Share (of Rs.10/- each)(for continuing and discontinuedoperations)-					
	1. Basic:	1.27	0.88	2.15	0.38	
	2. Diluted:	1.27	0.88	2.15	0.38	

Place: Mumbai

Date: 03/11/2021

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Quarter/Half Year ended Financial Results are available on the Websites of the Websites of the Stock Exchange BSE Limited www.bseindia.com and th www.modellawoollens.com
- The said financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 03/11/2021.

For and on behalf of the Board of Director For Modella Woollens Limited Sandeep Shah

Directo

(DIN 00368350)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the original Agreement for Sale dated 10-05-1991, executed between M/s. Prakash Builder and Mr. Molvi Nooruddin Islahi have misplaced / lost on 23-04-202 and missing report is lodge with mumbra police station on 21-05-2021 bearing property missing register sr. no 1125/2021. If any person/s who find it is requeste to return the same at below mention address:-

Sd/-Mr. Salahuddin Usmani

Room No. 2, Ground Floor, C-Wing, H. No. 994, Asma Complex, Dhobi Talaab Stadium, 2021 Bhiwandi - 421302. Date: 04/11/2021

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE THE SNEHACHANDRA CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Veer Savarkar Road, Dombivli (E.), Tal-Kalyan, Dist-Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 18/11/2021 at 3:00 p.m.

Respondents - Smt. Vasanti Vasant Parbhu, Shri. Suhas Vasan Achalkar, Partner M/s. Bhavani Construction, M/s. Bhavani Construction partnership Soc., Shri. R. C. Modak, Rachana Shilp and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - <u>ddr.tna@gmail.com</u>, <u>ddr.tna20@gmail.com</u>

Description of the property -bandhan Patharli, Tal, Kalvan, Dist, Thane

IV	mouje- dajbandnan Fatharn, Tai. Karyan, Dist. Thane								
CTS No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area					
-	70 A	Part 1/4	-	446.7 Sq.Mtrs					
7083				296.70 Out of 446.70					

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable (SEAL) Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Date: 03/11/2021

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE OM SNEHACHANDRA CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Veer Savarkar Road, Dombivli (E.), Tal-Kalyan, Dist-Thane Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following

operty. The next hearing is kept on - 18/11/2021 at 3:00 p.m.

Respondents - Smt. Vasanti Vasant Parbhu, Shri. Suhas Vasant Achalkar, Partner M/s. Bhavani Construction, M/s. Bhavani Construction partnership Soc., Shri. R. C. Modak, Rachana Shilp and those who have nterest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit anv sav shall be presumed that nobody has any objection and further actio vill no take

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - <u>ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com</u> **Description of the property -**

Mouje- Gajbandhan Patharli, Tal. Kalyan, Dist. Thane

l	CTS No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
l	-	70 A	Part 1/4	-	446.7 Sq.Mtrs
	7083				296.70 Out of 446.70 Sq.Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable SEAL Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE CROMPARK CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Yashodhan Nagar, P. L. Deshpande Road, Thane (W), Tal. & Dist-Thane-400 606

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on -

25/11/2021 at 3:30 p.m.

Respondents - 1) M/s. Nainesh Builders Throung Partner A)
Shri. Kishor N. Shah, B) Shri. Dinesh N. Shah, C) Shri. D. M. Shah,
D) Shri. Jitendra Shah, E) Smt. Sharau Shah, 2) Yashodhan Cheet Fund Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property -Mouje - Majivade. Tal. & Dist-Thane

Survey No. Hissa No. Plot No. Area 223/8/B 1642.14 Sq.Mtrs 1859.18 Sq.Mtrs

3501.32 Sq.Mtrs Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane Sd/-

First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486. Date: 03/11/2021

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE JAY SHRI MANGESH CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Gauripada Road, Milind Nagar, Behind Birla College, Kalyan (W.), Tal. Kalyan, Dist-Thane-421301

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following roperty. The next hearing is kept on - 18/11/2021 at 1:30 p.m.

Respondents - M/s. Mangesh Construction, Shri. Vinayak Kanu Gharat, Smt. Manibai Kanu Gharat, Shri. Sunil Kanu Gharat, Smt. Sunanda Krushna Khutare and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office nention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written

say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com Description of the property -

Mouje- Gauripada, Tal. Kalyan, Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area			
34	34	2/A/18		330.00 Sq.Mtrs			
Office of District Deputy Registrar							

Office of District Deputy Registrar,
Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable
Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602,
Tel:-022 25331486. Date: 03/11/2021

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE NAV SAI SHRADDHA CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Village-Ambernath, Tal. Ambernath, Dist-Thane Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership

Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following roperty. The next hearing is kept on - 18/11/2021 at 1:30 p.m. Respondents - Emilina Mascarehnas, M/s. Prakshana Construction

Through Partner Shri. Ramesh S. Shetty, Smt. Kaushalya P. Pawar, M/s. Balaii Enterprises, Shri, Santosh S. Rane, Shri, Vilas Rane and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written ay on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property -Mouje- Ambernath, Tal. Ambernath, Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
-	Gat No. 58	CTS No. 9005	B/11	296.00 Sq.Mtrs

Office of District Deputy Registrar,

Date: 03/11/2021

Sd/-

Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable
Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code: 400 602,
Tel:-022 25331486. Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Than

आणखी ३१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणे, दि. ३, (प्रतिनिधी) : ठाणे शहर पोलीस दलात आणखी ३१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये दोन साहाय्यक पोलीस आयुक्त, १३ पोलीस निरीक्षक, चार साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १२ उपनिरीक्षकांचा सामावेश आहे. ३१ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नवी मुंबईतील एका साहाय्यक पोलीस आयुक्ताची आणि मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस निरीक्षकांची ठाणे पोलीस दलात बदली झाली आहे. तर उर्वरित अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. सह आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत. नवी मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांची बदली ठाणे पोलीस दलातील मख्यालयात करण्यात आली आहे. तर मुख्यालयाचे साहाय्यक पोलीस आयुक्त अरिवद वाढणकर यांची बदली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत करण्यात आली आहे. राबोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र वळतकर यांची नौपाडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांची शहर वाहतूक शाखेत, नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी, विठ्ठलवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात यांची विशेष शाखेत, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांना बदलापूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे सजेरीव कुंभार यांची चितळसर पोलीस ठाण्यात, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांची नियंत्रण कक्षात, बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमख यांचीही नियंत्रण कक्षात बदली झाली. चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांची कासारवडवली पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. भोईवाडा पोलीस ठाण्याचे सुनील गवळी यांची कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बदली झाली. मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांची कोळसेवाडी, विजय गायकवाड यांची वाहतूक शाखेत तर गोरखनाथ पाटील

ठाणे, पालघरसाठी पाणीपुरवठा आराखडा तयार करा

यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात

बदली झाली आहे.

ठाणे, दि. ३, (प्रतिनिधी) : ठाणे व पालघर जिल्ह्यातील २०५० पर्यंतच्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी सोमवारी ठाण्यातील सर्व पालिकांना दिले. तसेच मराठवाडा वॉटर ग्रीडप्रमाणे मुंबई महानगर प्रदेशातील धरणांचा वॉटर ग्रीड करता येईल का, याचा विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी केली. ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा कृती दलाची स्थापना केली होती. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी या कृती दलाची पहिली बैठक झाली.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, the original Agreement dated 06/05/1983 executed by and between Mrs. Suman Datt and Mr. Praful H. Dave & Mr. Harish H. Dave in respect of Flat No.A/506, Versova Concord Co-op.Hsg.Soc.Ltd. Lokhandwala Complex Cross Boad No 2 Andheri(W), Mumbai 400 053, is lost/misplaced and the same is not in the possession of the present owners Mr. Pradeep G. Tibrewala & Mrs. Madhu P. Tibrewala. Any other person/s having any claim whatsoever in, to or on the above said locument/property, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 15 days of the publication of this notice, failing which any such claim in, to or on the said property or any par thereof shall be deemed to have been waived without any reference to such claim.

Dated on this 4th day of November 2021 a Mumbai

LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 10 PHONE: 2846003

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. मुकेश मोहनलाल हरिय यांच्याकडे मे. माला एन्टरप्रायझेस (बिल्डर) आणि श्रीमती शारदा जी. शेख (खरेदीदार) यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, ए विंग, इमारत क्र.४६, क्षेत्रफळ ५१० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र मनिष कृष्णा को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि म्हणून ज्ञात इमारत, सीटीएस क्र.८२६/८२७. सर्व्हे क्र.१४५ व १४६, गाव आंबिवली, तालुक अंधेरी, मनिष नगर, जे.पी. रोड, चार बंगला अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ या जागेबाबत यालेला दिमेंबर १९७८ मधील विकी करारनाम तसेच दिनांक १५ डिसेंबर, १९७९ रोजीचे ताबापः हरवले/गहाळ झाले आहे. हरवलेल्या दस्तावेज बाबत २ नोव्हेंबर, २०२१ रोजी डी.एन. नग पोलीस ठाणे, अंधेरी (प.), मुंबई येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे. सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर हरवलेले करारनाम डिसेंबर १९७८ व ताबापत्र दिनांक १५ डिसेंबर १९७९ या दस्तावेजांच्या आधारावर कोण सोबतही कोणताही व्यवहार करू नये. जर कोर्ण यापुर्वीच व्यवहार केलेला असल्यास त्यांर्न खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी स्वरुपात त्यांचे कार्यालय २१६, २रा मजला, दीप लक्ष्मी कोहौसोलि.. बीआयटी चाळ क्र.२५ समोर एम.जी. रोड, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा दिवसांच्या आत कागदोपत्री पुराव्यांसह कळवावे भन्यथा दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत ०४ नोव्हेंबर, २०२१ सही/-श्री. दीपक एन. राणे वकील व कायदेशीर सल्लागार

जाहीर नोटीस स्वर्गीय सपन आझाद थेरवल, पॅराडाईस पार्व

बेल्डिंग नं.४,५,६ को.ऑप.हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड.पत्ताः-सर्वे नं.८८/ए/३६९बी/३-.... ४(प्लॉट एआय)एच.नं.१,२ आणि ४, नवीन विवा कॉलेजजवळ, व्हिलेज बोलींज, विरार पश्चिम, जि.पालघर-४०१३०३ हे सोसायटीचे सदस्य आहेत आणि संदर सोसायटीच्य इमारतीमधील फ्लॅट क्रमांक ६/सी/४०३चे धारक असून यांचे १४.०९.२०२१ रोर्ज कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/ मेळकतीमधील, मयत सभासदाचे सोसायटीच्य मांडवल/मालमत्तेतील सदर <mark>शे</mark>अर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या संचनेच्य प्रसिद्धिपासून १५(पंधरा) दिवसात सोसॉयटीच्य भांडवल**ँ** मयत[े] सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणासाठी त्याच्या*।* तेच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतिसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल*।* मेळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायत उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल ज सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या ठोअर्स दितसंबंधाच्या दस्तातरणार काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेलॅ.सॉसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदर/आक्षेपकाद्वा नेरीक्षणाकरीता सोसायटीच्या कार्यालयात सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य तारखेपर्यंत उपलब्ध ऑहेत.

पॅराडाईस पार्क बिल्डिंग नं.४,५,६को.ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेडकरिता ठिकाणःविरार पश्चिम

Public Notice

Shri Arvind Amritlal Vesmawala a member of the AIR PORT VIEW CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Having address at /.M.G. Marg, Vile Parle East, Mumba 400057 and jointly holding flat No.701/A in the building of the Society, died on 19/08/2020 withou making any nomination

The Society hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants' objecto or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/ her, their claims/ objections for transfe of share and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objection are received within the period prescribed above, the Society shal be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provide under the bye-law of the Society. The claims, objections, if any, received by the Society, for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society shall be dealt with the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants, objectors in the office of the Society with the Secretary of the Society between 5:00 P.M. to 9:00 P.M. fron the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

The Air Port View Co-Op. HSG. SOC. LTD. Place: Mumbai

Date: 04.11.21 SECRETARY

जाहीर सूचना

विसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे ती, **मोहम्मद हनीफ अर्ब्दुल रहीम शेख** यांर्न वर्गीय अब्दुल रहीम अब्दुल रहेमान (ऊर्फ अब्दुल रहीम अब्दुल रेहमान शेख/अब्दुल रहीम अब्दुल रेहमान पट्टीवाला) (मयत दिनांक २९.०६.२०९७) फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, नुरी टॉवर, ९५ ९९, चकला स्ट्रीट, मुंबई-४००००३ (यापुढे सद जागा म्हणून संदर्भ) यांचे कायदेशीर वारसदा सल्याचे दावा केलेला आहे आणि नुरी टॉवर को हौसोलि. यांच्याकडे त्यांच्या नावे सदर जागेबाबत इस्तावेजांचे व सदस्यत्वाचे हस्तांतरण आणि . प्रोसायटीचे सदस्य म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज

जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा सद

केला आहे.

सदस्यत्वाबाबत कोणताही अधिकार, हक्क, हित ावा किंवा शेअर असल्यास आणि वारसाहक विकी बक्षीम ताबा अधिभार मालकी हक किंव अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांना येथे पुचित करण्यात येत आहे की, त्यांनी खालील . वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय क्र.१. १ला मजला एडनवाला मेन्शन. १२१. कांबेकर स्टीट. मंबई-. ४००००३ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसांत स्तावेज व संपुर्ण तपशिलासह लेखी स्वरुपात कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणताई दावा प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की पदर जागा किंवा कोणताही भाग यावर असलेले दावा पढील सर्व इच्छा व उद्देशाकरिता त्याग केलेल . आहेत आणि माझे अशील नुरी टॉवर कोहौसोलि गंच्यावर ते बंधनकारक असणार नाहीत आणि अश द्मव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल सही/

अफझल ए. भुजवाल . वकील

NOTICE

Late Mr. Hakikullah Karimulla Ansari was a Member of the Mohammadi Palace Co-Op. Housing Society Ltd., holding Flat No. 302, 3rd floor, in the building of the society, 43/45 Mohammed Umer Rajjab Road, Madanpura, Mumbai-400008 and accordingly the said society issued ten fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive No. 31 to 40 (both inclusive) under Share Certificate No. 04, in the building of the society at Mumbai died on 23rd June 2019 without making nomination.

The society hereby invites claims and

objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to transfer of the said flat and said shares and interest of the deceased member in the capital/property of the society in favor Mr. Mohammed Yasir Hakikullah Ansari within a period of 14 days from the publication to this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of the flat and the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the said flat shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/ objection, in the office of the society/with the Secretary of the society between 11.00 A.M. to 1.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai

Place: Muniou.
Date: 04/11/2021
For and on behalf of
J: Dalace Co-Op. Housing Society Ltd. Hon. Secretary

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्ते श्री. रवी चंद्रय्या कलाल आणि श्री. चंद्रय्या बलय्या कलाल यांनी मालमत्ता क्र.१-पलॅट क्र.१०४, क्षेत्रफळ ७२० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र १वा मजवा गोगर्र शिवगंगा को-ऑपरेटिक हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.१०३ एससी-३७. गोराई-२. बोरिवली (पश्चिम मुंबई-४०००९१ ही जागा श्री. सुनिल करमचं सहानी यांच्याकडन दिनांक ०४.०५, २००९ रोजीचे दस्तावेज क.बीडीआर-११-०३६०४-२००९ धारव नोंदणीकृत दिनांक ०४.०५.२००९ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केली होती आणि **मालमत्ता** क्र.२-श्रीमती सुवर्णा रवी कलाल व श्री. रवी चंद्रया कलाल यांनी फ्लॅट क्र.ए१५०३, क्षेत्रफळ १०१.७१ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, १५वा मजला मिमाशंकर हाईटस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कांदरपाडा, लिंक रोड, दहिसर (पश्चिम), मुंबई-४०००६८ तसेच एक कार पार्किंग जागा ही जागा श्रीमती विना बदलानी यांच्याकडून निश्चिती पक्षकार मे. मल्हार रियाल्टर्स प्रा.लि दिनांक १५.१०.२०१९ रोजीचे दस्तावेर क्र.बीआरएल-५-१२८८८-२०१९ धारक दिनांव १४.१०.२०१९ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केली होते आणि तदनंतर श्री. रवी चंद्रय्या कलात यांचे २२.०४.२०२१ रोजी मंबई. महाराष्ट्र येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती सवण रवी कलाल व दोन लहान मुले नामे १) अमन रवी कलाल व २) काव्या रवी कलाल हे मयत श्री रवी चंद्रय्या कलाल यांचे कायदेशीर वारसदा आहेत आणि तद्नुसार माझ्या अशील श्रीमर्त सुवर्णा रवी कलाल यांना उपरोक्त फ्लॅट जागेत ५०% अविभाजीत शेअर हस्तांतर/नियमीत करण्याची इच्छा आहे आणि श्री. चंद्रय्या बलय्या कलाल यांच्यासह संयुक्तपणे मयत श्री. रवी चंद्रय्य कलाल यांच्या द्वारे धारण सदर सोसायटीचे भांडवलातील शेअर व हित यासह संयक्तपणे कायदेशीर नावे करून घेण्याची इच्छा आहे तसेच मयत सदस्य श्री. रवी चंदय्या कलाल यांच्या ऐवजी श्रीमती सवर्णा रवी कलाल यांचे नाव समाविष्ट करण्याची इच्छा आहे आणि

तदनंतर श्री. रवी चंदय्या कलाल यांचे २२.०४.२०२१ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती सुवण रवी कलाल व दोन लहान मुले नामे १) अमन रवी कलाल व २) काव्या रवी कलाल हे मयत श्री रवी चंद्रय्या कलाल यांचे कायदेशीर वारसदान आहेत आणि तद्नुसार माझ्या अशील श्रीमर्त सुवर्णा रवी कलाल यांना सदर सोसायटीचं मालमत्ता क्र.१ मधील ५०% अविभाजीत शेअ हस्तांतर/नियमीत करण्याची इच्छा आहे आणि श्री. चंद्रय्या बलय्या कलाल यांच्यासह संयुक्तपर मयत श्री. रवी चंदय्या कलाल यांच्या दारे धारण सदर शेअर व हित यासह संयुक्तपणे कायदेशी नावे करून घेण्याची इच्छा आहे तसेच मयत सदस् श्री. रवी चंद्रय्या कलाल यांच्या ऐवजी श्रीमती सवर्णा रवी कलाल यांचे नाव समाविष्ट करण्याच ु इच्छा आहे आणि मालमत्ता क्र.२ बाबत त्यांना मयताचे ५०% अविभाजीत शेअर त्यांच्या नार्व इस्तांतर व नियमीत करावयाचे आहेत.

कायदेशीर वारसाहक दावासंदर्भात आणि/किंव इतर दस्तावेज आणि/किंवा फ्लॅटबाबत किंवा भागावार कोणताही अधिकार, हक किंवा हित गरण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि, किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यार त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पराव्यांसह **अँड श्री. अनुज विनोद मोरे,** वकील, मुंबई उच न्यायालय, कार्यालय पत्ताः एमञोञाः असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो ति., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की. असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत.

मुंबई, आज दिनांकीत ०४ नोव्हेंबर, २०२१.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर फ्लॅटबाब

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच न्यायालय

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, अंधेरी अग्निशमन केंद्रा समोर, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. दूर.:०२२-६७४२४८१५ e:www.visagarpolytex.in ई-मेल:contact@visagar.c सीआयएन: L65990MH1983PLC030215

. स्**वना** से बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेकायरमेंट्स) रेस्युलेशन्स २०१५ च्या नियम् ४७ सहवाचिता यम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंब १०२१ रोजी संपर्लेट्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे ससेच इतर व्यवसाय याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत ार्यालयात १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी कंपनीच्या संचार गंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिभूर्त गेथे सूचिबध्द आहे त्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई या www.nseindia.com आणि मृंबई स्टॉव क्सचभेंजच्या (बीएसई) www.bseindia.cor बसाईटवर आणि कंपनीच्या www.visagarpolytex.i बसाईटवर उपलब्ध आहे.

विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरित सही/- तिलोकचंद कोठा व्यवस्थापकीय संचाल हेनांक: ०४ ११ २०२१ डीआयएन:००४१३६२

till the date of expiry of its period.

Place: Mumbai

उपलब्ध असेल

पद्धतीने मिळवावेन

वास्तविक भागधारकांकरिता

इलेक्टॉनिक भागधारकांकरिता

पध्दतीने मतदान करू शकतात.

ांक∙ ०३ नोव्हेंबर २०२१.

स्थळ: ठाणे

Keva)

आ.क्र.

3

केले जाईल.

आहे.

दिनांक: ३ नोव्हेंबर, २०२१

ठीकाण : मुंबई

ठरावाचा प्रका

विशेष

संबंधित डिमटेरियलाइज्ड खाती ठेवली जातात.

Date: 04-11-2021

एच-फॉर्मस् हरवला आहे

येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. लार्सन ॲण्ड टुर्बो लि. यांच्याद्वारे मे. शांती इन्स्ट्रमेन्टस् प्रा.लि यांच्या नावे वितरीत खालील एच फॉर्मस् हरवले आहेत आणि सापडलेले नाही. जर कोणास सापडल्यास कृपया पुढील पत्त्यावर कळवावे: शांती इन्स्ट्रुमेन्टस् प्रा.लि., १ला मजला, इमारत क्र.५, के.टी. लिजेन्ड, के.टी. इंडस्ट्रीयल पार्क क्र.२ के.टी. एम्पायर, वाळीव, वसई (पुर्व)-४०१२०८

१) एच फॉर्म क्र.२७१११७५४६०८२१७ दि.१३.११.२०१७ रोजी रक्कम र.१४.३२.३९९/-

) एच फॉर्म क्र.२७१११७५४६०८२०० दि.१३.११.२०१७ रोजी रक्कम ₹.९,१४,७७४/-

३) एच फॉर्म क्र.२७१११७५४६०८१९४ दि.१३.११.२०१७ रोजी रक्कम **रु.३४,३३५/-**

For and on behalf of

Bharat Vaishali Co-op, Housing Society Ltd

NIMISH N. SAVLA

(Advocate, High Court Mumbai)

29/848, Pant Nagar, Ghatkopar-(E), Mumbai-400 075

PUBLIC NOTICE

[1] Mr. Kanubhai Odhavjibhai Mehta and [2] Mrs. Rekha Kanaiyalal Mehtawere

dembers of the Bharat Vaishali C H S Ltd; having address at Building No. 8, 90

Feet Road, Pant Nagar, Ghatkopar-(East), Mumbai -400075 and holding Flat No. 237, Second Floor in the building of the society, [1] Mr. Kanubhai

Odhavjibhai Mehta Died On 25.09.2002 and [2] Mrs. Rekha Kanaiyalal Mehta died on 22/01/2017 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the shares and

interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of

such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the

capital/property of the society. If no claims /objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the

shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the byelaws of the society.

The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society

shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for

inspection by the claimants/objectorswith the Secretary of the society between 12.00 P.M. to 1.00 P.M. from the date of publication of the notice

जे आय के इंडस्ट्रीज लिमिटेड

मीआयणन कमांक : एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५६४७५

नोंदणीकृत कार्यालय : पाडा क्रमांक ३, बाळकुम, ठाणे पश्चिम, ठाणे. **दुरध्वनी क्रमांक :** ०२२ ७११९१०००

ईमेल आयडी: cosec@jik.co.in वेबसाईट: www.jik.co.in

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल (ओएव्हीएम) नोटिस

द्वारे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतची माहिती

. कंपनी कायदा २०१३ मधील सामान्य नियम मधील लागू तरतुर्दीच्या अनुषंगाने येथे येथे सूचना देण्यात येत आहे

की, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२० रोजी सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक

८ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि सामान्य

रिपत्रक क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले, जे आय

के इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, ३० नोव्हेंबर २०२१

रोजी दुपारी ०४.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे सदस्यांची शारीरिक उपस्थिती शिवाय आयोजित

वार्षिक अहवाल २०२०-२१ सोबत एजीएम सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते

कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जात आहे. सदस्यांनी लक्षात ठेवा की सूचन

आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ कंपनीच्या वेबसाइट https://www.jik.co.in स्टॉक एक्स्चेंजच्या

वेबसाइट्सवर म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड

(एनएसई) आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील

न्या सभासदांनी त्यांचा ई-मेल पत्ता कंपनीकडे किंवा त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत केलेला

नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवावा आणि त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स खालील

जर शेअर्स वास्तविक पध्दतीमध्ये असतील तर कपया फोलिओ नंबर, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्रार्च

स्कॅन केलेली प्रत (समोर आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत), आधार (स्व-साक्षांकित

विद्युत पध्दतीमध्ये भाग धारण केलेल्या भागधारकांना त्यांचा ईमेल पत्ता, कायम खाते क्रमांक (पॅन) आणि

बँक खात्याचे तपशील डिपॉझिटरी सहभागीदारांकडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते जिथे त्यांची

एजीएमच्या सूचनेमध्ये समाविष्ट असलेल्या प्रस्तावांवर रिमोट ई-व्होटिंग तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंग

र्द-मतदान प्रणालीचे तपशील आणि र्द-मतदानाची प्रकिया एजीएमच्या सचनेमध्ये नमद केली जार्दल जे

. सभासद प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारण करत आहेत किंवा ज्यांनी त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही,

ते ई-व्होटिंग पध्दतीचे तपशील पाह शकतात आणि एजीएम सूचनेमध्ये नमुद केलेल्या प्रक्रियेनुसार ई-व्होटिंग

ही वत्तपत्र सचना स्टॉक एक्स्चेंज अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्य

एस एच केळकर ॲंण्ड कंपनी लिमिटेड

दर.क्र.:+९१–२२–२१६४९१६३, फॅक्स:+९१–२२–२१६४९१६१

र्वेबसाईट: www.keva.co.in, ई-मेल: investors@keva.co.in

सदस्यांना टपाल मतपत्रिकेची सूचना

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम ११० आणि इतर लागू तरतुर्दींच्या तरतुर्दींनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ (कोणत्याही वैधानिक सुधारणांसह) किंवा

त्यावेळेस त्याची पुन: अंमलबजावणी आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) विहित

केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वसाधारण सभा/ई-मतदानाद्वारे टपाल मतपत्रिका आयोजित

करण्यासाठी सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०: १७/२०२०

करिण्यासाठी सामान्य परिपत्रक क्रमाक १४/ २०२० दिनांक १८ एप्रिल २०२०; १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०; २२/२०२० दिनांक १५ जून २०२०; ३३/२०२० दिनांक २६ सप्टेंबर २०२० आणि ३५/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि नियम ४४ सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड् डिस्क्लोसर रिक्युयायप्मन्टस्) नियम, २०१५ च्या (लिस्टिंग

ग्युलेशन्स), अनुसार सूचना देण्यात आली आहे की, खाली जोडलेल्या ठरावांना सदस्यांर्न

विशेष ठराव म्हणून टपाल मतपत्रिकेद्वारे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (ई-मतदान) मंजूर

म्हणून पुनर्नियुक्ती करणे.

संचालक म्हणून नियुक्ती करणे.

संचालक म्हणून नियुक्ती करणे.

कोविड-१९ महामारीच्या उद्रेकामुळे आणि एमसीएच्या परिपत्रकांनुसार, कंपनीने मंगळवार, ०२

गेव्हेंबर २०२१ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल बॅलेट नोटीस कंपनीच्या सर्व

सदस्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (ई-मेलद्वारे) पाठवली आहे, ज्यांची नावे शुक्रवार, २५

ऑक्टोबर २०२९ रोजी असलेल्या सदस्यांच्या नींदणी / लाभार्थी मालकांच्या नींदणीमध्ये आहे

आणि ज्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत. टपाल मतपत्रिकेर्च

नोटीस आणि मतपत्रिका यांची हार्ड कॉपी आणि प्री-पेड बिझनेस लिफाफा टपालाद्वारे

कंपनीने आपल्या सर्व सभासदांना ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेंट्रल् डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या सेवाचा सहभाग घेतला आहे. हे नोंद घ्यान

की सदस्यांची समती किंवा असहमत केवळ ई-मतदान प्रक्रियेद्वारे होईल. शुक्रवार

२९ ऑक्टोबर २०२१ रोजी ज्या सदस्यांची नावे ठेवीदारांनी ठेवलेल्या सभासदांच्या नोंदणी

लाभार्थी मालकांच्या नोंदणीवर दिसतात त्यांचा ई-मतदानाच्या उद्देशाने विचार केला जाईल

सदस्यांना विनंती आहे की ई–मतदान कालावधी या तारखेपासून सुरू होत आहे. शुक्रवार, ०५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता आणि शनिवार, ०४ डिसेंबर २०२१ रोजी

मायंकाळी ५.०० वाजता संपेल. त्यानंतर मतदानासाठी ई-व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएलद्वारे बंद

श्री सचिन शर्मा (सदस्य संख्या ४६९००/सीपी क्रमांक २०४२३), नियुक्त भागीदार, मे. एस

अनंता आणि वेद एलएलपी, कंपनी सेक्रेटरी, मुंबई किंवा त्यांना अपयशी ठरल्यास श्री. दिनेश

त्रिवेदी (सदस्य संख्या २३८४१/सीपी. क्रमांक २२४०७), नियुक्त भागीदार, मे. एस. अनंत

आणि वेद एलएलपी, कंपनी सचिव, मुंबई यांची ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक

पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले

टुपाल मतपत्रिकेद्वारे (परीक्षक अहवालासह) मतदानाचा निकाल सोमवार, ०६ डिसेंबर २०२

एमसीएच्या परिपत्रकांतर्गत निर्दिष्ट केलेल्या आवश्यकतांनुसार, सदस्यांना पाठवले गेले नाहीत्

कंपनीच्या आर्टीकल ऑफ असोसिएशनमध्ये दुरूस्ती करणे

श्री. मार्क इलियट (डीआयएन: ०८५९४८९०) यांची १५ डिसेंब

२०२१ ते १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत सलग ३ (तीन) वर्षे

पदावर राहण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालव

श्री. दिपक राज बिंद्रा (डीआयएन: ०६८३५१९६) यांची १५ डिसेंबर

२०२१ ते १४ डिसेंबर २०२६ या कालावधीत सलग ५ (पाच) वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीच्या संचालक मंडळावर स्वतंत्र

श्री. वसंत गुजराथी (डीआयएन: ०६८६३५०५) यांची कंपनीच्या

संचालक मंडळावर २० फेब्रुवारी २०२२ ते १९ फेब्रुवारी २०२७ या

कालावधीत सलग ५ (पाँच) वर्षे पदावर राहण्यासाठी स्वतंत्र

कित कार्यालय: देवकरण मॅन्शन, ३६, मंगलदास रोड, मुंबई-४००००२

कॉर्पोरेट कार्यालय: लाल बहादर शास्त्री मार्ग. मलंड (प). मंबई-४०००८०

सीआयएन: एल७४९९९एमएच१९५५पीएलसी००९५९३

जे आय के इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने व करिता

सही/

गर्जेंट जी पारीख

वेबसाइटवर आणि कंपनीच्या www.jik.co.in वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

आधार कार्डची स्कॅन प्रत) cosec@jik.co.in वर ईमेलद्वारे प्रदान करा.

कंपनीद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या ई-व्होटिंग प्रणालीवर केले जाईल.

केली जाईल.एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया एजीएमच्या नोटिसमध्ये प्रदान केली जाईल.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. मोहन दत्तारा घाडी हे कामगार स्व–सदन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.६२, बी विंग, कामगा स्व-सदन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि करी रोड (पूर्व), मंबईचे सदस्य आहेत. यांचे ११.०९.२०२१ रोजी निधन झाले. ममता मोहन घाडी, स्वर्गीय मोहन दत्ताराम घाडी यांची विधवा पत्नी यांच्यावतीने सोसायटीद्वारे अशिलाच्या नावे सोसायटीचे मालमत्तेतील मयत सदस्याचे सदर शेअर्स व हित हस्तांतरणासाठी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांच्या कालावधीत खाली नमुद केलेल्य पन्यावा टावा/आक्षेप पष्टकार्थ पगठ्यांच्या पतींस वारसदार किंवा दावेदार किंवा आक्षेपकर्ता यांच्याकडून दावा किंवा आक्षेप मागविले आहेत. जर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीअंतर्गत तरत्दीप्रमाणे मयताचे शेअर्स हस्तांतरणाची मोकळीक सोसायटीस असेल.

जाहीर सूचना

की, श्री. मोहम्मद युसुफ अब्दल रहीम शेख यांर्न

वर्गीय अब्दुल रहीम अब्दुल रहेमान (ऊर्फ अब्दुल

रहीम अब्दुल रेहमान शेख/अब्दुल रहीम अब्दुल रेहमान पट्टीवाला) (मयत दिनांक २९.०६.२०९७)

ने फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, नुरी टॉवर, ९५)

१९, चकला स्ट्रीट, मुंबई-४००००३ (यापुढे सदर ज्ञागा म्हणून संदर्भ) यांचे कायदेशीर वारसदार

असल्याचे दावा केलेला आहे आणि नुरी टॉवर को.

हौसोलि. यांच्याकडे त्यांच्या नावे सदर जागेबाब

स्तावेजांचे व सदस्यत्वाचे हस्तांतरण आणि

सोसायटीचे सदस्य म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज

जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा सद

सदस्यत्वाबाबत कोणताही अधिकार, हक्क, हित्

दावा किंवा शेअर असल्यास आणि वारसाहक,

विक्री, बक्षीस, ताबा, अधिभार, मालकी हक्क किंव

अन्य दता एकारे काही टावा अमल्याम त्यांना येथे

मुचित करण्यात येत आहे की, त्यांनी खालील

-वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय क्र.१, १ला मजला

एडनवाला मेन्शन, १२१, कांबेकर स्ट्रीट, मुंबई-

. १००००३ येथे आजच्या तारखेपासन ७ दिवसांत

दस्तावेज व संपुर्ण तपशिलासह लेखी स्वरुपात

कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणतार्ह

दावा प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की.

सदर जागा किंवा कोणताही भाग यावर असलेले

दावा पुढील सर्व इच्छा व उद्देशाकरिता त्याग केलेले

आहेत आणि माझे अशील नूरी टॉवर कोहौसोलि

यांच्यावर ते बंधनकारक असणार नाहीत आणि अशा

व्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल.

PUBLIC NOTICE

Mrs. Rani G. Makkad, a member of the SATYAM Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.A-502, in the building of the society, died on 03/04/2021, without makin

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period. for and on behalf of SATYAM CHS Ltd.

अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायधिकरण चिपळण यांचे न्यायालयात

Date : 04.11.2021 Place : Mumbai

Hon. Secretary

- अर्जदार

क्र. टेनन्सी/32ओ/एसआर/19/2021

श्री. विजय महादेव म्हस्के

रा. ओमळी ता. चिपळूण जि. रत्नागिरी

विरुध्द

५) रत्नप्रभा चंद्रकांत पाटकर) दिपक गणपत कदम ?) सरस्वती गणपत कदम ६) संध्या महेश मयेकर

३) सुषमा गिरीष अबोले ७) अर्जुन बाळू कदम ८) माया गणपत कदम ८) शंकर बाळू कदम (मयत)

९) दत्ताराम बाळू कदम - सामनेवाला मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ओ कलमाप्रमाणे . मौजे ओमळी या गावातील गट ऋ. 1423. क्षेत्र ला. यो. 0.50.00. पो. ख

0.20.00 एकण 0.70.00, आकार 0.14 बाबत या न्यायालयात दाखल झालेल्या प्रस्तुत सुनावणी दिनांक 06-07-2021, 20-09-2021, 30-09-2021, 26-10-2021 रोजी अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायधिकरण चिपळुण यांचे न्यायालयात सकाळी ठिक 11.00 वा. निश्चित करण्यात आली होती. सदर तारखे दिवशी अर्जदार हजर होते. सामनेवाले ऋ. 8 यांचे वारस यांना नोटीस बजावणी झालेली आहे. परंतु सामनेवाले वरील तारखांना हजर राहिले नाहीत. त्यामुळे अर्जदार यांनी स्थानिक वृत्तपत्रामध्ये नोटीस दयावी अशी विनंती केलेली आहे. सदर दाव्याची सुनावणी अपर तहसिँलदार व शेतजमीन न्यायधिकरण चिपळूण यांचे न्यायालयात दि. 08-11-2021 रोजी सकाळी ठिक 11.00 वा. निश्चित करण्यात आली आहे. तरी सदर दिवशी व वेळी स्वतः अगर कायदेशीर मुखत्यारमार्फत किंवा विकलांमार्फत सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहुन आपले म्हणणे मांडावें. उक्त दिवशी व वेळी हजर न राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे समजून पुढील निर्णय घेतला जाईल याची नोंद

सदरची नोटीस माझे सही व शिक्यानिशी दिली सही/-

अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायधिकरण चिपळण ठिकाण - चिपळण

दिनांक - 03/11/2021

अफझल ए. भुजवाल

सही/-

जि जि इंजिनियरिंग लिमिटेड

м.			RAUNIU				
क्र.	तपशिल	संपलेली तीमाही	संबंधित संपलेली तीमाही	संपलेली वर्ष	संपलेली तीमाही	संबंधित संपलेली तीमाही	संपलेली वर्ष
		३०.०९.२०२१ अलेखापरिक्षीत	३०.०९.२०२० अलेखापरिक्षीत	३१.०३.२०२१ लेखापरिक्षीत	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षीत	३०.०९.२०२० अलेखापरिक्षीत	३१.०३.२०२१ लेखापरिक्षीत
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६१३.१२	८३७.४१	२७७८.२३	६९२.९४	१०९९.४१	३७५१.३५
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा(अतिरिक्त						
	सामान्य वस्तू आणि कर करण्यापूर्वी)	३.०९	२.५५	२०.८४	-५७.२५	२३.५	-७९.०८
3	कराच्या आधी निव्वळ नफा/तोटा(अतिरिक्त						
	सामान्य वस्तू आणि कर करण्या नंतर)	३.०९	ર.५५	२०.८४	-५७.२५	२३.५	-७९.०८
γ	करानतर नफा	३.०९	२.५५	१६.८२	-५९.५९	२३.५	-८२.०२
ų	समभाग भांडवल	५१५५	१०३१	१०३१	५१५५	१०३१	१०३१
ξ	उत्पन्न प्रतिभाग रू.१०/-प्रत्येकी(वार्षिक नाही)	-	-	-	-	-	-
	(अ) मूलभूत (रुपये)	0.02	0.02	०.१८	-०.०६	0.23	-০.७८
	(बी) पातळ (रु.)	0.0२	0.02	०.१८	-٥.۶	0.23	-০.৬८

१ आर्थिक परिणामांचा आढावा समितीने घेतला आणि संचालक मंडळाने २ नोव्हेंबर, २०२१ रोजी घेतलेल्या बैठकीत मंजूर केले. उपरोक्त सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन, २०१५च्या स्टॉक एक्सचेंज यू /आर ३३ मध्ये दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निकालांच्या विस्तृत

स्वरुपाचा अर्क आहे ३ ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीच्या पूर्ण स्वरूप www.bseindia.com आणि www.ggengg.inच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशानुसार,

जि जि इंजिनियरिंग लिमिटेड साठी सही/-

स्थळ : मंबर्ड दिनांक :०३/११/२०२१

विनोद बेरीवाल (व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन:०१८१७९४८

रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि ग्रेंद.कार्या.: पी−१४, ४५/९०, पी ब्लॉक, १ला मजला, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली−११०००**१**. केंद्रीय कार्यालय: २रा मजला, प्रायस युनिव्हर्सल, प्लॉट क्र.ए-३,४,५, सेक्टर १२५, नोईडा, उत्तर प्रदेश-२०१३०१

RELIGARE | HOME LOAN

ताबा सूचना ((परिशिष्ट ४) नियम ८(१))

ज्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत <mark>रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. (आरएचडीएफसीएल)</mark> राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेसह नोंदणीकृत गृहनिर्माण वित्त कंपनी (भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पुर्णत: मालकीची) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खालील कर्जदार व सहकर्जदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमुद रक्कम तसेच त्यावरील व्याज व इतर शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **आरएचडीएफसीएल** यांच्याकडे सूचनेत नमुद केलेली रक्कम व व्याज जमा करावे.

कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) नुसार कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, जर कर्जदारांनी विक्री किंवा हस्तांतर तारखेपुर्वी कोणत्याही वेळी संपूर्ण रक्कम तसेच त्यावरील शुल्क व खर्च यासह एकत्रित रक्कम **आरएचडीएफसीएल**कडे जमा केल्यास प्रतिभूत मालमत्तेची **आरएचडीएफसीएलट्वा**रे विक्री किंवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता **आरएचडीएफसीएल**कडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

अ.	कर्जदार/जामिनदार/तारणकर्तांचे	मागणी सूचना	मालमत्तेची अनुसुची
क्र.	नाव व पत्ता	दिनांक व रक्कम	
१	दीपक जगतिसंग, जगति संग यांचा मुलगा, रा/िठः खोली क्रमांक ४, न्यू जीवदानी दर्शन चाळ, मनवेलपाडा रोड, गणेश नगरच्या मागे, मनवेलपाडा, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र-४०१३०२, तसेचः उत्कर्षा एंटरप्रायझेस, २१५, पदीबाई टॉवर रेल्वे स्टेशन सबवे जवळ, मनवेलपाडा रोड, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र-४०१३०२, गीता जगतिसंग, जगतिसंग यांची पत्नी, राहणारः खोली क्रमांक ४, न्यू जीवदानी दर्शन चाळ, मनवेलपाडा रोड, गणेश नगरच्या मागे, मनवेलपाडा, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र-४०१३०२, तसेचः डा मागे, मनवेलपाडा, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र-४०१३०२, तसेचः डा मागेन सम्बन्ध स्वत्य प्रकार करें	२६.०६.२०२१ व इ.११,४३,७५६.२६	पलॅट क्र.00३, क्षेत्रफळ ३२५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, साई गणेश अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीच्या तळमजल्यावरील, जमीन एस.क्र.१२९, एच.क्र.७/१, गाव विरार, विरार (पूर्व), तालुका वसई, जिल्हा, पालघर, वसई विरार शहर महानगरपालिकाच्या हद्दीतील आणि उपनिबंधक कार्यालय वसई येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. सांकेतिक ताबा दिनांक ०१.११.२०२१
	एम्पॅर, दुसरा मजला अलाहाबाद बँकेच्या वरती बाभाई नाका, एल. ट्रेड बोरिवली, संतोष नरेंद्र कदम, रा/ठी: खोली क्रमांक ५, गोकुळ नगर मनवेलपाडा रोड, डॉन बॉस्को चर्च समोर, गणेश नगर, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र– ४०१३०९, कर्ज क्रमांक एक्सएमएचडीव्हीआयआर ००१०९३९४		
२	महेश शिवराम डिके, शिवराम यांचा मुलगा, रा/ठि: ४०८, साई आकांशा सदन वराँडा नगर, फूलपाडा रोड, बीएमसी मराठी शाळेच्या मागे, गांघी चौक, विरार पूर्व, महाराष्ट्र–४०१३०९, तसेच: पावरटेक कन्सल्टर्स इंडिया प्रा.लि., १९, ५ वा मजला, राधा अपार्टमेंट, तेहुी गहुरी, सिटी पॉइंट समोर, अंधेरी पूर्व मुंबई महाराष्ट्र–४०००६९, तसेच: फ्लॅट क. ००१, तळमजला साई गणेश अपार्टमेंट गाव विरार, विरार (पूर्व), तालुका वसई, मानसी महेश डिके, महेश डिके यांची पत्नी, रा/ठि: ४०८, साई आकांशा सदन वरोंडा नगर, फूलपाडा रोड, बीएमसी मराठी शाळेच्या मागे, गांधी चौक, विरार पूर्व, महाराष्ट्र–४०१३०९, तसेच: साई गणेश एंट्रप्रायझेस साई गणेश अपार्टमेंट, भाईचंद्र पाटील नगर, गणेश मंदिराजवळ, फुलपाडा, विरार (पूर्), पालचर, महाराष्ट्र–४०१३०५, तसेच: फ्लॅट क्रमांक ००१, तळमजला साई गणेश अपार्टमेंट गाव विरार, विरार एर्व्व), तालुका वसई, उदय मधुकर कणेरकर, मधुकर शिवराम कणेरकर यांचा मुलगा, रा/ठि: खोली क्र. ४, जय भवानी चाळ चंदनसर रोड, शनी मंदिर गास्कोपरी जवळ, विरार पूर्व, पालघर ठाणे महाराष्ट्र–४०१३०९, तसेच: फ्लॅट क्र.००१, तळमजला साई गणेश अपार्टमेट गाव विरार, विरार (पूर्व), तालुका वसई, कर्ज क्रमांक एक्सएमएचडीव्हीआयआर ००११०२८१	२६.०६.२०२१ व इ.१०,८९,७२३.७४	फ्लॅट क्र.00१, क्षेत्रफळ ४८७ चौ.फु.बिल्टअप क्षेत्र, साई गणेश अपार्टिंग्ट म्हणून ज्ञात इमारतीच्या तळमजल्यावरील, जमीन एस.क. १२९१, एच.क्र.७/१, गाव विरार, विरार (पूर्व), तालुका वसई, जिल्हा, पालघर, वसई विरार शहर महानगरपालिकाच्या हदीतील आणि उपनिबंधक कार्यालय वसई येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. सांकेतिक ताबा दिनांक ०१.११.२०२१
æ	राम अमरेश सिंग, अमरेश तुर्गाप्रसाद सिंग यांचा मुलगा, रा/िटः खोली क्र.०४, अमरेश सिंग चाळ, सफेद पूल, के.ए. रोड, साकी नाका, अंधेगी पूर्व, मुंबई महाराष्ट्र-४०००७२, तसेच: दुर्गेश एंटरप्रायझेस, बंगाल करिंग वर्क गाळा क्र.१४, अमरेश सिंग चाळ, कुर्ला अंधेरी रोड, सफेद पूल, अंधेरी पूर्व, मुंबई महाराष्ट्र-४०००७०, तसेचः एस.क्र.२०१, एच.क्र.१, गाव दावडी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे ग्रामपंचायत दावडीच्या हदीत, नॉदणी जिल्हा ठाणे आणि उपनगर कल्याण आणि सुनीता राम सिंग, राम अमरेश सिंग चांची पत्नी, रा/िटः खोली क्र.०४, अमरेश सिंग चाळ, सफेद पूल, के ए रोड, साकी नाका, अंधेरी पूर्व, मुंबई महाराष्ट्र-४०००७२.	२६.०६.२०२१ व क रु.२१,५६,७५९.३	पलॅट क्र.२०१, क्षेत्रफळ ९७५चौ.फु.बिल्टअप क्षेत्र, ओम साईनाथ रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीच्या सी विंग मधील, २न्या मजल्यावरील, स्थित जमीन एस.क्र.१२१, एच.क्र.१, गाव दावडी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, ग्रामपंचायत दावडीच्या हद्दीत, नोंदणी जिल्हा ठाणे आणि उपनॉदणी कल्याण येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. सांकेतिक ताबा दिनांक ०१.११.२०२१

ठिकाण: मंबई

दिनांक : ०१.११.२०२१

एस एच केळकर आणि कंपनी लिमिटेडकरिता ਰਿਸਿ ਚੰਗੜੇ

कंपनी सचिव

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-मतदान पुस्तिका पहा किंव helpdesk.evoting@cdslindia.com ईमेल वर लिहा.

रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल आणि कंपनीच्या वेबसाइट www.keva.co.in आणि सीडीएसएलच्या वेबसाइट – evotingindia.com पोस्ट केले जाईल. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड यांनाही या व्यतिरिक्त कृळवण्यात येुईल. ई–मतदान प्रणालीद्वारे ई–मतदानासंदर्भात आपल्याकडे काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, आपण मदत विभागांतर्गत, www.evotingindia.com वर उपलब्ध असलेल्या

कर्ज क्रमांक एक्सएमएचडीव्हीआयआर ०००७२९७४

प्राधिकत अधिकारी

मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू. लाखात

सीन:- एल२८९००एमएच२००६पीएलसी१५९१७४ नोंद्णीकृत कार्यालय: कार्यालय क्र.२०३, २रा मजला, शिवम् चेंबरस् कॉ.ऑप.सो.लि., एस.व्ही.रोड,

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व सह		ब्रापारक्षात <u>ा</u>
э.	स्वतंत्रीत	

							140. 61
अ.			स्वतंत्रीत	एकत्रीत			
क्र.		संपलेली	संबंधित	संपलेली	संपलेली	संबंधित	संपत
	तपशिल	तीमाही	संपलेली तीमाही	वर्ष	तीमाही	संपलेली तीमाही	a
		३०.०९.२०२१				३०.०९.२०२०	
		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखाप
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६१३.१२	८३७.४१	२७७८.२३	६९२.९४	१०९९.४१	રૂહ્ય
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा(अतिरिक्त						ĺ
	सामान्य वस्तू आणि कर करण्यापूर्वी)	३.०९	२.५५	२०.८४	-५७.२५	२३.५	–७
3	कराच्या आधी निव्वळ नफा/तोटा(अतिरिक्त						
	सामान्य वस्त आणि कर करण्या नंतर)	३.०९	ર.५५	२०,८४	-५७,२५	૨૩. ૫	_ <u>_</u>